

सहकारी सूतगिरणी प्रकल्पांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाची मंत्रिमंडळ उप समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक :- प्रकल्प १२१५/प्र.क्र.४१/टेक्स-१(अ)
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
तारीख: १६ मार्च, २०१७

वाचा :-

- १) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक :- सुतगि १२००/प्र.क्र.१५३/टेक्स-१,
दिनांक :- १३ जून, २०००
- २) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक :- सुतगि ११०८/प्र.क्र.९१/टेक्स-१(अ),
दिनांक :- ३० जून, २०११
- ३) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक :- सुतगि ११०८/प्र.क्र.९१/टेक्स-१(अ),
दिनांक :- ३० जुलै, २०१४

प्रस्तावना :-

राज्यातील सहकारी सूतगिरण्यांची सुधारित प्रकल्प अहवाल किंमत निश्चित करणे व प्रकल्प किंमती संदर्भात निकष /धोरण निर्धारित करण्यासाठी संदर्भाधीन क्र.३ येथील दि.३० जुलै, २०१४ च्या शासन निर्णयान्वये मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखली समिती गठीत करण्यात आली आहे. परंतु सहकारी सूतगिरणींच्या प्रकल्पांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाची मंत्रिमंडळ उप समिती गठीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

शासन आता राज्यातील सहकारी सूतगिरणींच्या प्रकल्पांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी खालीलप्रमाणे वस्त्रोद्योग विभागाची मंत्रिमंडळ उप समिती गठीत करण्यास मान्यता देत आहे :-

- | | | | |
|----|--|---|------------|
| १) | श्री. सुभाष देशमुख, मा.मंत्री (वस्त्रोद्योग) | : | अध्यक्ष |
| २) | श्री. जयकुमार रावल, मा.मंत्री (रोजगार हमी व पर्यटन) | : | सदस्य |
| ३) | श्री. संभाजी पाटील निलंगेकर, मा.मंत्री (कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिकांचे कल्याण) | : | सदस्य |
| ४) | श्री. दिपक केसरकर, मा.राज्यमंत्री (गृह ग्रामिण, वित्त व नियोजन) | : | सदस्य |
| ५) | अपर मुख्य सचिव (वित्त) | : | सदस्य |
| ६) | प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) | : | सदस्य सचिव |

२. सदर समिती राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या प्रकल्पांचे फेरमूल्यांकनाबात निर्णय घेईल.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०३१६१५०१४६२१०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विशाल मदने)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
२. मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री (रोजगार हमी व पर्यटन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.मंत्री (कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिकांचे कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.राज्यमंत्री (गृह ग्रामिण, वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
७. अपर मुख्य सचिव (वित्त) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
८. प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
९. संचालक, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर
१०. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या, मुंबई
११. निवड नस्ती (टेक्स-१(अ))